

Date: 4th September, 2024

To,
The Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 523826

REF: REGULATION 30 OF THE SEBI (LODR) REGULATIONS, 2015

Dear Sir / Madam,

The 50th Annual General Meeting is scheduled to be held on Thursday, 26th September, 2024 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

Find enclosed news paper advertisements of the Company appearing in Business Standard in English language and Pratahkal in Marathi language, both on 4th September, 2024. The same is in respect of intimation to the shareholders about the dispatch of notice of 50th Annual General Meeting together with the Annual Report for the financial year ended 31st March, 2024, dates of book closure, availability of annual report for the financial year ended 31st March, 2024 on the website of BSE Limited as well as link of the website of the Company from where the same can be downloaded and other information about e-voting.

The information is being filed pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the SEBI (LODR) Regulations, 2015.

Please take the aforesaid on your records and acknowledge the receipt.

Kindly take the above information on record.

Yours Faithfully,

FOR SOVEREIGN DIAMONDS LIMITED

MANAGING DIRECTOR

Capri Global Capital Limited

CIN L65921MH1994PLC173469 Regd. office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai 400013 Tel: 91 22 43548200; Fax: 91 22 40888170 Email: secretarial@capriglobal.in, Website: www.capriloans.in

NOTICE

NOTICE is hereby given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of the Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) as amended from time to time. As per the existing provisions of the Companies Act, 2013 the unpaid / unclaimed dividend for the Financial Year 2016-17 would be transferred to Investors Education and Protection Fund Authority (IEPF) on or after September 12, 2024, in view of the reason that the period of seven years has since elapsed after the said dividend was declared and paid and was

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investors Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 all shares, in respect of which the dividends are not claimed / paid for the period of seven consecutive years have to be transferred to the IEPF. Hence, all the underlying shares in respect of which dividend for the Financial Year 2016 -17 was not claimed / paid for the seven consecutive years have to be transferred to IEPF.

Shareholders who have not claimed their dividend for the financial year 2016-17 and onwards car write to our Registrar & Transfer Agent at M/s. Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 on or before September 11, 2024, for making a valid claim for the unclaimed dividends. In case no valid claim is received, the shares in respect of which the dividends are lying unclaimed /unpaid would be transferred to IEPF Authority on or after September 12, 2024.

The Company has sent individual notices through Speed post to the last available addresses of the shareholder(s) whose dividend for the Financial Year 2016-17 was lying unclaimed for the last seven consecutive years. Further in terms of Rule 6(3) of the Investors Education and Protection Fund Authority (Accounting

Audit, Transfer and Refund) Rules, 2016, the statement containing the details of name, address, folio number/ demat account number and number of shares due for transfer is made available on the website of the Company: www.capriloans.in

In case the concerned shareholder wish to claim the shares after transfer to IEPF Authority, a separate application is to be made to the IEPF Authority in form IEPF - 5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in. for Capri Global Capital Limited

> (Yashesh Pankai Bhatt) Company Secretary Membership No.: A20491

Place: Mumbai Date: September 3, 2024

NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L65921MH1985PLC284739 Regd. Office: Bhagyodaya Building, 3rd Floor, 79, N. M. Road, Fort, Mumbai-400 023 Tel: +91 22 2270 3249, Email: <u>ncl.research@gmail.com</u>; Website: <u>www.nclfin.com</u>

Notice of 39th Annual General Meeting (AGM)

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compar will be held on Tuesday, the September 26, 2024 at 2,30 P.M. through Video conferencing or any other audio visual means , in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015 read with General circular dated April 8th 2020, April 13th 2020, May 5, 2020, September 20, 2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021 and December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 19/2022 dated December 28, 2022 and 2022 and latest Circular being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13,2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) to transact the business set out in the Notice of AGM . Members attending the AGM Through VC/OAVM shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

In compliance of the above Circulars, the Notice of AGM and the Financial statements to the FY 2023 and compinance of the above circuists, the Notice of AGM and the Financial statements to the PT 202. 2024 along with Board's Report, Auditor's Report, and other documents required to be attacht thereto (Collectively referred as "Annual Report") has been sent only by e-mail to all the membe of the company whose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfe agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Tuesday, 3rd September 2024. The Report has also been made available on the Company website link https://www.nclfin.com/annual-reports.html as well as on the BSF website www.bseindia.com

In compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Co (Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the (Management & Administration rules), 2014 as amended from time to time & regulation 4-0 time SEBI (LODR) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the Company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility for e-voting during AGM (e-voting) to all the members who have not casted their votes through rem e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM.

The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as o cut-off date i.e. September 19, 2024 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attenthe meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the Paid-up Equity Share Capital as on the cut-off date .The remote e-voting period wil be commenced on Monday, 23 September 2024 at 9.00 AM and ends on Wednesday, 25 Septe

Any person who becomes a member of the company after dispatch of notice AGM & holding share any person wito becomes a member of the company acter upgated to motive. Add we including state is as on cut-off /record date i.e. September 19, 2024 may obtain the login id & password by sending a request at ncl. research@gmail.com or support@purvashare.com. However if the person is registered. with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for casting votes.

Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGN and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during AGM

For NCL Research & Financial Services Limited

Date: September 3, 2024

Company Secretary & Compliance Office

Priya Mitta



WELTERMAN INTERNATIONAL LIMITED CIN: L51100MH1992PLC408530

Regd. Office: Plot No. 39/1, 39/2/1, 39/2/2 and 39/2/3 MIDC Industrial Area, Dhatav, Tal: Roha, Raigad, 402109 Maharashtra Email ID: companysecretary.wil@gmail.com Ph.No.: 02194-264492

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING, BOOK **CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

 NOTICE is hereby given pursuant to Rule 20 of the Companies (Management & 1. NOTICE is nereby given pursuant to Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, that the 32ndAnnual General Meeting ("AGM") of the Shareholders of Welterman International Limited will be held on Saturday, 28thSeptember, 2024 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / OtherAudio-Visual Means ("OAVM"), in compliance with General Circular nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13thApril, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 2/2021 dated 13th January, 2021, 21/2021 dated 14th December, 2021, 2/2022 dated 5th May, 2022, 10/2022 dated 28th December, 2022 and 9/2023 2/2022 dated 5th May, 2022, 10/2022 dated 25th December, 2023 and 9/2023 dated 25th September, 2023, issued by the Ministry of CorporateAffairs ("MCA Clirculars") and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as contained in the Notice of the

AGWI. 2. In view of the above MCACirculars, the SEBI vide its circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023, also extended the relaxation from the requirement of sending the hard copy of Annual Report to the Shareholders who have not registered their email addresses. Therefore, electronic copies of the Notice of the 32nd AGM and Annual Report 2023-24 have been sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) A copy of the same is available on Company's website i.e. www.welterman.com, website of BSE Limited i.e. www.bseindia.comand on website of e-voting Agency i.e. www.evotingindia.com

3. Shareholders holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. 21stSeptember, 2024, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of 32nd AGM through the electronic voting system of CDSL.
Shareholders are hereby further informed that:

a) The business as set forth in the Notice of the 32nd AGM will be transacted through remote e-voting and e-voting at the 32nd AGM

b) The Register of the Shareholders and Share Transfer Register will remain

from Monday, 23rd September, 2024 to Saturday, 28th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 32ndAGM;

c) The remote e-voting shall commence on Wednesday. 25th September. 2024 at 9:00 a.m. (IST) and conclude on Friday, 27th September, 2024 at 5.00

d) The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by

e-voting at the 32nd AGM shall be Saturday, 21stSeptember, 2024 e) Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. (IST) on

27th Sentember 2024

f) Any person, who acquires shares of the Company and becomes a member post- dispatch of the Notice of the 32nd AGM and holds shares as on the e-voting cut-off, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com However, if a person is already registered with CDSL, for e-voting, then the existing user ID and password can be used for casting theirvote;

Shareholders may note that: i. The facility for e-voting will also be made available during the 32nd AGM, and those Shareholders present in the 32nd AGM through VC / OAVM, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the

ii. The Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to the 32nd AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and iii. Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be

entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the 32ndAGM.

h) The manner of voting remotely for Shareholders holding shares in dematerialized

mode, physical mode and for Shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the 32nd AGM.

Shareholders who are holding shares in dematerialised form and have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and Shareholders holding shares in physical respective depository participantis) and Strateriories induring strates in physical mode are requested to update their email addresses with Company's Registra and Share Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd., at liiplweb.linkintime.co.in / EmailReg / Email. Registre.html To receive copies of the Annual Report 2023-24 along with the Notice of the 32nd AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the 32nd AGM through VC / QAVM, please refer Company's website at www.welterman.comor contact Registrar and Share

TransferAgent. 4. The Company has appointed Mr. Devesh Pathak (Membership no. 4559, COP No. 2306), Proprietor of M/s. DeveshPathak& Associates, Practising Company Secretaries, Vadodara to act as a scrutinizer for e-voting/e-voting at AGM. The result of voting will be announced within two working days of conclusion of AGM and displayed on the Company's website at www.welterman.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com.

Signature of any queries regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the 'Frequently Asked Questions(FAQs)' and 'User manual for Shareholders to cast their votes' available at www.evotingindia.com under 'Help' section or contact Mr. RakeshDalvi, Sr. Manager (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 at toll free number 1800 22 55 33 or Email id

By order of Board of Directors For Welterman International Ltd Place: Vadodara Sd/- Rucha Pathak Date: September 03, 2024

Company Secretary

NOTICE IS HEREBY GIVEN THAT; AOS Developments Private NOTICE IS HEREBY GIVEN THAT; AOS Developments Private Limited has filed the captioned suit in the Bombay High Court challenging the illegal and unlawful termination of the appointment as a developer vide LOI dated 30th November 2023 and Registrar NOC dated 29th November 2023 issued under Section 79A of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 in respect of the redevelopment project being "Om Som Tirth Co-operative Housing Society Ltd" situated at Plot No. 35 bearing CTS No. C/1219 and C/1223 admeasuring 949.5 square meters of Village Bandra C, Taluka Andheri at Sherly Rajan Road, Bandra West Mumbai 400 050 ("said property").

Court.

No persons shall enter into any transaction in respect of the said property and that AOS Developments are taking all steps to challenge the unlawful and illegal termination. Any person, entity, firm, company or any other persons entering into any transaction in respect of the said property shall do so at their own risks and consequences and that AOS Developments shall take necessary legal proceedings against such third parties/entities entering into any transactions with the Society in respect of the redevelopment project. All or any such purported transactions will be subject to the outcome of the suit and that all or any purported transactions if done by third parties/ society shall be null and void and not binding upon the Plaintiff /AOS.

Re-Development project being "Om Som Tirth Co-operative Housing Society Ltd" situated at Plot No. 35 bearing CTS No. C/1219 and C/1223 admeasuring 949.5 square meters of Village Bandra C, Taluka Andheri at Sherly Rajan Road, Bandra West Mumbai 400 050 ("said property"). Dated this 2nd day of Sept, 2024





Regd. Office: 205-C, 45 Juhu Residency, Off Gulmohar Road, Juhu, Vile Parle (West), Mumbai 400049; Tel: +91 22 4223 3333; Email: info@zodiacventures.in Web: www.zodiacventures.in; CIN: L45209MH1981PLC023923

INFORMATION REGARDING 43RD ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE/OTHER AUDIO-VISUAL MEANS

members of the Company is scheduled to be held on Monday, 30th September 2024 at 3.00 p.m. through Video Conference ('VC')/Other Audio-Visual Mean ('OAVM') without physical presence of the members at a common venue, it compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and rules thereof read with the General Circular Nos. 14/2020 dated $8^{\rm th}$ April 2020, 17/2020 dated $13^{\rm th}$ April 2020, 20/2020 dated $5^{\rm th}$ May 2020 and 09/2023 dated $25^{\rm th}$ September 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, as amended, read with the Circular Nos SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 an 2020 SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October 2023 issued by the SEBI (collectively referred to as 'SEBI Circulars').

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars, the Notice of the 43 AGM and the Annual Report for the FY 2023-24 shall be sent only through electronic mode by e-mail to those members, whose names appear in the Registr of Members/Beneficial Owners maintained by the Depositories as on 30th Augu 2024 and whose email address is registered.

www.zodiacventures.in and on the website of the Stock Exchange BSE Ltd. a www.bseindia.com. In compliance with the relevant circulars, electronic copies of the Annual Report shall be sent to all the members whose email addresses ar registered with the Company/RTA (Link Intime India Pvt. Ltd.)/Depositor

The facility of casting the votes by the Members ('e-voting') shall be provided b NSDL, and the detailed procedure of the same shall be provided in the Notice of the AGM, along with the procedure for attending the AGM through VC/OAVM facility. The remote e-voting period commences on 27th September 2024 (9:00 A.M. IST) and ends on 29th September 2024 (5:00 P.M. IST). During this period Members of the Company holding shares either in physical or dematerialized form as on the cutoff date of 23rd September 2024 may cast their vote by remote voting or e-voting at the time of AGM. Members participating through VC shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members are requested to register or update their email addresses and/or detail of bank account as per details given below:

i) For shares held in physical form - Members are requested to refer details a https://linkintime.co.in/home-KYC.html and send duly filled and signed hard copies of Form ISR-1 along with other applicable forms and supporting documents to th Registrar and Share Transfer Agent (RTA) Link Intime India Private Limited, C 101, Embassy 247, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400083

ii) For shares held in electronic form - Kindly contact your Depository Participal (DP) for registration or update of email address and/or details of bank account.

Rustom Deboo Company Secretary

Date: 3rd September 2024 Place: Mumbai

Registered Office of the Company.

Date: September 2, 2024

Place: Mumbai

MARATHON NEXTGEN REALTY LIMITED

Read, Off.: Marathon Futurex, N.M. Joshi Mara, Lower Parel (West), Mumbai - 40001 Tel.: 022 67728400 Fax: 022 61588415 CIN: L65990MH1978PLC02008 E-mail: cs@marathonnextgen.com Website: www.marathonnextgen.com

Video Conferencing (VC) facility/Other Audio Visual Means (OAVM)

Notice to the Members Information Regarding 47th Annual General Meeting (AGM) to be held through

NOTICE is hereby given that the 47th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Wednesday, September 25, 2024 at 12:00 noon IST through Video Conferencing ("VC") facility/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the AGM Notice. The 47th AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companie Act, 2013 ("the Act") and rules made thereunder, read with General Circular Nos, 14/2020 dated Apri , 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 10/2022 dated Decemb 28, 2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and 22, 2023 ISSUED by the ministry of Corporate Mains (collectively reterried to as MCA Circulars) after Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 deted May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/ CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/ CIR/ 2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities Exchange Board of India (collectively

referred to as "SEBI Circulars"), which permitted holding of the AGM through VC/OAVM, without the

physical presence of the Members at a common venue. The deemed venue of AGM shall be the

The Notice of the 47th AGM and the Annual report for the Financial Year 2023-24, inter alia, containing Board's Report, Auditors' report and Audited Financial Statements for the Financial Year ended March 31, 2024 have been sent on Monday, September 2, 2024 in electronic mode, to all those Member of the Company whose email addresses are registered with the Company/Registrar & Share Transfe Agent ("RTA")/ Depository Participant(s), Members may note that the Notice of AGM and the Annual Agent (1714) Depository Fathopanits), internoes may not use the two conditions the Annual report, 2024 will also be available on the Company's website at https://marathon.in/nextgen/, the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and NSE Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote e Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com. The Physical copy of the Notice along with the Annua Report for the Financial Year 2023-24 shall be sent only to those members who request for the sam at cs@marathonrealty.com. The Members can attend and participate in the AGM through VC/OVAM The detailed instructions with respect to such participations are provided in the notes to the Notice of the AGM.

Instructions for remote e-voting and e-voting at the AGM:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system "("remote e-voting"), provided by NSDL. The detailed instructions for remote e-voting and e-voting during the AGM are given in the Notes to the Notice of the AGM. Members are requested to note the

| Tollowing. | | | |
|------------|--|---|--|
| 1. | Cut-off date for determining the eligibility of members for availing remote e-voting facility as well as voting at the AGM | Wednesday, September 18, 2024 | |
| 2. | Day, Date and Time of commencement of remote e-voting | Sunday, September 22, 2024 (at 9.00 a.m. IST) | |
| 3. | Day, Date and Time of end of remote e-voting | Tuesday, September 24, 2024 (at 5.00 p.m. IST) | |

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

Members holding shares either in physical form or in dematerialized form as on September 18, 2024 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting. E-voting shall also be made available during the AGM and Members attending the AGM who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to vote at the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the esolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after Dispatch of the Notice and holding shares as on the curior fate it. e Wednesday, September 18, 2024 may obtain the User id and password by following the procedure given in the Notes to the Notice of AGM. Any person who is not a shareholder as on the cut-off date should treat the Notice for

n case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.e-voting.nsdl.com or you may call on toll free number at 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Veena Suvarna evoting@nsdl.co.in

Yogesh Patole Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai

Dated :03rd September,2024



NOTICE TO LOCKER HOLDERS

DEFAULTERS IN PAYMENT OF RENT ON LOCKER This is for the information of valued patrons who have taken lockers on rent at various branches of the Bank and have not paid the rent, as on date. Notices have been sent, as per the Bank's guidelines, to the renters of the lockers at their recorded addresses but no responses have been guidelines, to the renters of the lockers at their recorded addresses but no responses have been received. By way of this notice, a final intimation is given to all the persons named below for contacting the branch and clearing the rent due to the bank within a period of 15 days. In case of a failure to comply with the same, the bank will proceed to break open the locker at the cost, risk and responsibility of the renters of the lockers, and will exercise its right of lien on inventory for recovery of outstanding rent, costs and other charges.

Details of Locker Holders and Bank Branch as detailed below Shop no. - 1 to 3, Prathamesh Vaibhav, Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai - 400083.

| Address of Locker Holder | Rent due date | | |
|--|---|--|--|
| Building No 18, Room No. 562, Tagore Nagar, Near Post Office, Vikhroli East, Mumbai - 400083. | 19-02-2020 | | |
| Flat No 341, Sector C, CGS Colony Bhandup East, Mumbai - 400042. | 04-04-2019 | | |
| 7/217, 2nd Floor, Tagore Nagar, Vikhroli East, Mumbai 400083. | 10-09-2019 | | |
| 174/B/5929, Anasuya Soot CHS, 2nd Floor, Kannamwar Nagar 2, Vikhroli East, Mumbai - 400083. | 27-04-2017 | | |
| | Building No 18, Room No. 562, Tagore Nagar, Near Post Office, Vikhroli East, Mumbai - 400083. Flat No 341, Sector C, CGS Colony Bhandup East, Mumbai - 400042. 7/217, 2nd Floor, Tagore Nagar, Vikhroli East, Mumbai 400083. | | |

PANSARI DEVELOPERS LIMITED

(CIN: L72200WB1996PLC079438) Registered Office: 14, N. S. Road 4th, Floor, Kolkata - West Bengal - 700001, India Tel. No.: 033-40050500 / 01

Email: cs@pansaridevelopers.com, Website: http://www.pansaridevelopers.com

NOTICE

his is to inform that further to the Notice published on 2nd September 2024 in the English daily, Business Standard and the Bengali daily Arthik Lipi regarding conduct of Annual General Meeting of the Company on physical mode and remote e-voting etc., at 2.00 P.M. on Friday, 27th Sentember 2024. Shareholders are hereby informed that Link Intime India Private Limited (RTA), for and behalf of the Company, has e-mailed the Annual Report for the Financial Year 2023-24 along with the Notice of the Annual General Meeting on 3rd September 2024 to all those shareholders whose e-mail address is registered with the Company / depositories. The Annual Report along with the Notice convening AGM is also available on the Company website www.pansaridevelopers.com, website of the stock exchange National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on Link Intime (RTA) website at nttos://instavote.linkintime.co.in The Register of Members and share transfer books will remain losed from 21st September 2024 to 23rd September 2024, both days inclusive.

emote e-voting commences at 10.00 A.M. on 24nd September 2024 and ends at 5.00 P.M. on 26th September 2024. The remote e-voting facility will not be allowed beyond the said time and date and RTA will disable the remote e-voting module thereafter. The cut-off date for determine entitlement of electronic voting is Friday, 20th September 2024. Members who have cast their ote through remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be ntitled to cast their vote again.

any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after ispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 20th September 2024 nay obtain the login ID and password by sending an email to enotices@linkintime.co.in benentioning their folio No./DP ID and Client ID. However, if you are already registered with RTA for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. For further instructions and guidelines with respect to e-voting, please refer AGM Notice. Shareholders facing any technical issue in login may contact Link Intime INSTAVOTE helpdest by sending a request at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel : 022 - 4918 6000.

For Pansari Developers Limited

Place : Kolkata Date : 4th September 2024

Mahesh Kumar Agarwa Managing Director



TATA CAPITAL LIMITED

Registered Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park. Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013 Tel No.: 022-6606 9000

Corporate Identity Number: U65990MH1991PLC060670 Website: www.tatacapital.com

PUBLIC NOTICE FOR SHIFTING OF OFFICE

Tata Capital Limited ("Company"), having its Registered Office at 11th Floor, Tower A. Peninsula Business Park, Ganpat Rao Kadam. Marg, Lower Parel, Mumbai – 400 013, Maharashtra, India, hereby informs that the below mentioned office of the Company will be closed with effect from December 4, 2024:

I-Think Techno Campus, Building "A" 9th Floor, Off Pokhran Road No.-2. Thane (W) - 400607. The aforementioned office is being shifted to the following

I-Think Techno Campus, Building "A" 3rd and 4th Floor, Off Pokhran

Road No.-2, Thane (W) - 400607. For any query, please write to us at customercare@tatacapital.com.

Place: Mumbai Date: September 4, 2024

For and on behalf of Tata Capital Limited **Authorised Signatory**

TRILIANCE POLYMERS LIMITED

FORMERLY KNOWN AS LEENA CONSULTANCY LIMITED

Opp Bank Of Baroda, Bandra (E), Mumbai, 400051 $Website: \underline{www.triliancepolymerslimited.com} \quad Email: \underline{triliancepolymerslimited@gmail.com}$

Notice of 41st AGM

NOTICE IS HEREBY GIVEN that the 41st Annual General Meeting (AGM) of Triliance Polymer imited will be held on Thursday, 26th September, 2024 at 10.00 a.m. at Registered office of the Company to transact the business mentioned in the Notice of AGM sent along with Director's Report, Auditor's Report and the Audited Financial Statements of the Company for the Financia

instructions, Attendance Slip and Proxy Form have been emailed to the members whose ema addresses have been registered with the Company / Depository Participant(s) and physica copies of the same have been dispensed with pursuant to MCA and SEBI Circular. The Annua Report is available on the Company's website: www.triliancepolymerslimited.com

20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) o the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility from a place other than he venue of AGM ("remote e-voting") provided by NSDL, on all the resolutions set forth in the

The details of remote e-voting are given below:

i) The remote e-voting will commence on Monday, 23rd September, 2024 at 09:00 a.m. and ends on Wednesday, 25th September, 2024 at 5:00 p.m. The e-voting module shall be

capital of the Company as of the cut-off date i.e Thursday, September 19, 2024. Once a vote is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after the

dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. September 19, 2024 ma obtain the login details by writing to the Company at triliancepolymerslimited@gmail.com or to NSDL at evoting@nsdl.co.in or service@satellitecorporate.com

case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User's Manual available under help section at https:/ www.evoting.nsdl.com or email at evoting@nsdl.co.in : Tel. 1800 222 990 (Toll Free No.) The members who have not yet registered their email address are requested to write mail to ou RTA at service@satellitecorporate.com

2024 (Both days inclusive) For Triliance Polymers Limited

> (Formerly known as Leena Consultancy Limited Sd/

> > CS Preet Company Secretary & Compliance Officer

ARNOLD HOLDINGS LTD.

B 208, Ramji House, 30 Jambulwadi, JSS Road, Mumbai-400002 TEL: 022-22016640 CIN: L65993MH1981PLC282783

E-Mail Id: arnoldholding9@gmail.com Website: www.arnoldholdings.in PUBLIC NOTICE - 42ND ANNUAL GENERAL MEETING

his is to inform that, the 42nd Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of Arnold Holdings Limited (the 'Company') will be convened through Video Conference ('VC') / other audic visual means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and the rules made thereunder, read with General Circular dated April 8, 2020, Apri 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28 2022 and September 29, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars" and Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 ssued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular').

The 42nd AGM of the Members of the Company will be held at 10:00 A.M. (IST) on Monday, September 30, 2024 through VC/ OAVM facility provided by the Central Depository Services $. imited \ ('CDSL') \ to \ transact \ the \ businesses \ as \ set \ out \ in \ the \ Notice \ convening \ the \ AGM.$ The e-copy of 42nd Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.arnoldholdings.in and on the website of CDSL at www.evotingindia.com. Additionally, the Notice of AGM will also be available on the websites of the stock exchange on which the securities of the Company are listed i.e., at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly please note that no provision has been made to attend and participate in the 42nd AGM of the Company in person to ensure compliance with respect to circular issued by MCA and SEBI as above said. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Members will have an opportunity to cast their vote(s) remotely through remote e-voting system and can cast their vote(s) through e-voting system during the AGM on the item(s) of

ousiness as set out in the Notice of AGM. The Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 will be sent electronically only to hose Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & ransfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'), as the case may be. As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. The manner of voting for members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered the email addresses will be rovided in the Notice of AGM.

REGISTRATION OF E-MAIL ADDRESSES

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the rocess mentioned below, for registering their e-mail addresses to receive the Notice of he AGM and Annual Report 2023-24 electronically, and to receive login ID and password r remote e-Voting:

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder scanned copy of the share certificate (front and back). PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to arnoldholding9@gmail.com In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement,

PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to arnoldholding9@gmail.com. Alternatively, member may send an e-mail request to helpdesk.evoting@cdslindia.com

for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (1) or (2)

For Arnold Holdings Ltd

as the case may be **UPDATION OF BANK ACCOUNT DETAILS** hareholder(s) holding shares in dematerialized form are requested to notify changes in

Bank details with their respective Dps.

CHOKSI

Date: 03/09/2024 Raji Jaikumar Panicker Company Secretary & Compliance Officer

CHOKSI IMAGING LIMITED

CIN: L24294MH1992PLC388063
Regd. Offi.: 163/164, Choksi Bhuvan, Nehru Raad, Vile Parle (E), Mumbai -400057 IN
Tel: 9821669911 Email: maging@choksiworld.com Website: www.choksiworld.com NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 32rd Annual General Meeting ("AGM") of Members of the Company will be held on **Thursday, September 26, 2024 at 11:00 a.m. (IST**) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"). In accordance with general circular no 09/2023 dated September 25, 2023 and all other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circula No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 (collectively referred to as "the Circulars"), the Notice of the AGM and the Annual Report 2023-24 have been sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with Company/ Registrar and Share Transfer Agent/ their Depository Participants, as case may be. The dispatch of Notice of the AGM and the Annual Report 2023-24 through emails has been completed on September 3, 2024. Further, the hard copies of the Annua

report are being sent to those members who have requested for the same Since the AGM is being held through VC/OAVM pursuant to the aforesaid circulars physical attendance of members has been dispensed with. Accordingly, the facility fo appointment of proxies by the members will not be available for the AGM.

Please note that the aforesaid documents are available on the Company's website a www.choksiworld.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the e-voting website of Central Depository Services Limited (CDSL) a www.evotingindia.com. Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with the rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Company is providing its members

the facility to exercise their right to vote by electronic means and the businesses as set ou in the Notice may be transacted through remote e-voting or through e-voting system at the AGM provided by CDSL. The members may note the following a) The instructions for remote e-voting, voting at the AGM and joining the AGM through

VC form an integral part of the Notice of the AGM. E-voting rights of the members shall be in proportion to their share in the equity capita of the Company as on the cut-off date i.e. September 19, 2024. Any person who becomes member of the Company, after dispatch of the notice and holding shares as on the cutoff date can exercise his voting through e-voting by following procedure as sp the Notice of the AGM.

The remote e-voting period commences on September 23, 2024 at 9.00 a.m. IST and ends on September 25, 2024 at 5.00 p.m. IST. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. IST on September 25, 2024.

) Member of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Thursday, September 19, 2024 may cast their vote either electronically during the remote e-voting period or through e-voting system at the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM. The facility for voting through e-voting system shall be made available at the AGM and

to vote at the AGM through e-voting system. All grievances connected with the facility for voting by electronic means and participation in the AGM through VC may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 o

the members attending the AGM have not cast their vote by remote e-voting shall be abl

send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058542/43. By order of the Board For Choksi Imaging Limited

Rishi Dave

Company Secretary

Date: September 3, 2024 Place: Mumbai

SOVEREIGN DIAMONDS LIMITED

CIN: L36912MH1974PLC017505 Registered Office: Sovereign House, 11-A, Mahal Industrial Estate Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai: 400 093. Email: accounts@sovereignjewellery.in, Tel: 022 4979 5491

NOTICE The Fiftieth (50th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 26, 2024at 11.00 a.m. through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses set out in the Notice of AGM which has been emailed to the members. The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular dated September25, 2023 read wit

The ministry of Corporate Anans (MCA) rises were its Circular dated september 25, 2023 read with MCA Circulars dated May 05, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as in "MCA Circulars") and \ SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and October? 2023(collectively referred to as the 'SEBI Circulars') permitted the holding of AGM through VC OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA Circulars, the AGM of the Company will be hel through VC / OAVM. The Company has on Tuesday, September 3, 2024 completed sending emails through M/s. Centra

Depository Services (India) Limited, the 50th Annual Report for the financial year ended March 2024 together with the Notice of 50th AGM to members whose email address are registered with the Depository and Registrar and Share Transfer Agent. Members may note that the Notice of the 50th AGM and Annual Report for the financial year ended March 31, 2024 is available on the Company's website at https://www.sovereigndiamondsltd.com/_files/ugd/587402_f8212a2205a5468e8e588ffdecba2d69.pdf and on the website of BSE Limited at

www.bseindia.com.where the shares of the Company are listed.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVMonly. The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the 50thAGM. Members attending the AGM hrough VC/OAVMshall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members holding share: as on the cut-off date. Thursday September 19, 2024 to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The remote e-voting period begins from Monday, September 23, 2024 at 0.50 p.m. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The detailed manner of remote e-voling/e-voling during the AGM for members holding shares in physical mode, dematerialized mode, and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM. The login credentials for e-voting will be sent to all the members at their registered email address.

The requirement to send physical copies of the Notice of the AGM along with the Annual Report of financial year 2023-24 to members holding physical shares and those who have not registered their email addresses is dispensed in accordance with aforesaid MCA Circulars and SEBI Circulars. In case any member has not registered the email address with the Company/DepositoryParticipan please follow the below instructions to: a) Register your email address to receive the Notice of the AGM, Annual Report for the financial yea

ended March 31. 2024 and the login credentials for e-voting; Please contact the Company at agehani66@gmail.com and submit the Folio

shares in Physical No., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN/AADHAR for verification and register email address.

embers holding shares Please contact your Depository Participant (DP)to register your email address in your DEMAT account, as per the process advised by your DP. Notice of Book Closure Nursuant to Section 91 of the Companies Act, 2013, notice is hereby given that the Register o Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September20

2024 to Thursday, September 26, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM. By Order of the Board For SOVEREIGN DIAMONDS LIMITED

Ajay Gehan Managing Director DIN:00062989

Date: September 3, 2024

PUBLIC NOTICE

General Public to take notice that no person shall deal with and/or enter into any transaction of any kind whatsoever in respect of the redevelopment of the said property with the Society "Om Som Tirth Co-operative Housing Society Ltd" and that AOS Developments has right, title and interest by way of development rights in the redevelopment project as they are appointed as developers. No authority/MCGM should grant approvals to the said project and no person should deal with the said property to the exclusion of the Plaintiff / AOS above named. The matter is sub-judice in the Bombay High Court

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

AOS Developments Private Limited Through its Director- Mr. Ahmed Solank



Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting ('AGM') of th

The Annual Report shall be made available on the Company's website

For Zodiac Ventures Limited Sd/

(CIN: L74110MH1983PLC031034) Read. Off: 14th Floor, 1420-B, B & C Wing, C/66, G Block, One BKC,

Year ended 31st March, 2024. Notice of AGM and Annual Report for 2023-24, inter alia, including the remote e-voting

NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rul

disabled for voting thereafter The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share

) The Company is also offering the facility for voting by way of physical ballot at the AGM The Members attending the Meeting should note that those members who are entitled to vote but have not exercised their right to vote by remote e-voting, may vote at the AGN through ballot for all businesses specified in the accompanying Notice. The Members who

cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cas

their vote again) A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by Ballot. If a member casts votes by both the modes, then voting exercised through remote e voting shall prevail and Ballot Form shall be treated as invalid.

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable rules thereunder, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Thursday, 26th Septembe

Place: Mumbai



महिन्यांपूर्वी महागाईमुळे लोकांनी ९ लाख कोटी रुपयांएवढी प्रचंड बचत खर्च केल्याचा अहवाल आलेला असताना आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरांनी खळबळजनक आकडेवारी दिली आहे. लोकांकडील ठेवींच्या स्वरुपात असलेला पैसा संपला असन लोकांची बचत निम्म्यावर आल्याचेही मायकल देवव्रत पात्रा यांनी म्हटले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात पात्रा यांनी ही माहिती दिली. ठेवींमध्ये

कपात झाल्याने कुटुंबांची आर्थिक बचत आटत पातळीपासून जवळजवळ निम्मी झाली आहे. पातळीच्या जवळपास निम्मीच बचत आता लोकांकडे शिल्लक राहिली असल्याचे ते म्हणाले. ठेवींची झीज झाल्यामुळे कुटुंबांची निव्वळ आर्थिक बचत घसरली आहे आणि आर्थिक मालमत्तेतून घरासारख्या भौतिक मालमत्तेकडे स्थलांतरित झाले आहे. अलीकडील महामारी २०२०-२१ च्या

एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: युसाफ बिल्डींग, वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. सीआयएन : U99999MH1939PLC003031 दूर. क्र. ०२२-२२८४२७९० ईमेल : ebl@smitaindia.com

८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदान माहिती व बुक क्लोजर

सूचना याद्वारे देण्यात येते की, एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड यांच्या सभासदांची ८५ वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित

मिनीस्टी ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) सर्क्युलर्स द्वारे जारी विविध सर्क्युलर व लागू कायदा अनुसार दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ व २५ सप्टेंबर, २०२३ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित) ८५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित प्रकरणावर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. वरील निर्देशित सर्क्युलर अनुपालन, एजीएमची व वार्षिक अहवालाची प्रत वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह नोंदणीकृत र्डमेल आयडीवर ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी अनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ८५ वी एजीएम मध्ये सहभागी सभासदांनी व्हीसी/ ओएव्हीएम सविधा केवळ मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भाग

- ८५ वी वार्षिक सामान्य सभा व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनीची एनएसडीएल वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे.
- ८५ वी एजीएम सूचना/ वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिता ज्या सभासदांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत करावे व सदर सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल प्राप्त

नोंदणीकरणाचे स्वरूप ईमेल आयडीवर जे सभासद ईमेल आयडी नोंदणीकृत करत आहेत त्यांनी एजीएम सूचना/ वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिता फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेस्चन्स (एफएक्यूज) वरील डाऊनलोड सेक्शन अंतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> वा संपर्क क्र. १८००-२२२-९९० वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

सर्व सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते:

- १. कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, दि. २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. भाप्रवे ते गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ दरम्यान (सायं. ५.०० वा. भाप्रवे) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहिल.
- २. सचनेमध्ये पार पडलेला ठरावावर ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशीअल प्राप्त करण्याकरित सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील त्यांन शेअर्सच हस्तांतरण करावे ही विनंती.
- ३. सभासदांनी कंपनी वा कंपनीचे रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स, मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना शुक्रवार, दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी सदर संबंधात माहितीकरिता संपर्क
- ४. सभासद ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी कृपया त्यांचे डीपीज नोंदणीकृत करावे व शेअर्स धारक प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स लिंक इनटाईम यांच्यासह ईलेक्टॉनिक स्वरूपात करावे जर सभासद यांनी संबंधित पॅन अद्ययावत केले नसतील तर कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह
- सभासदांना एजीएमच्या सूनचेमध्ये प्रदानित तपशील अनुसार कंपनी/ आरटीए मंजूर केला आहे. ्र परोक्ष ई-मतदाना मार्फत मतदान करण्याचे स्वरूपात सभासद परोक्ष ई-मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतदान करण्याकरिता सविधा दिली आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधेकरिता लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमि देड यांच्यासह करार करावे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित सूचनेमध्ये एजीएमच्या दरम्यान व ई-मतदान दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत प्रक्रिया कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
- ६. सर्व दराव (अर्थात सामान्य व विशेष व्यवहार) ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत सूचनेमध्ये विहित
- ७. कंपनीने श्री. शिव हरी जालन, प्रोप्रायटर शिव हरी जालन व कं., कंपनी सचिव (सी. पी. क्र ४२२६) यांना परीनिरीक्षक म्हणून ई-मतदान प्रक्रिया (परोक्ष ई-मतदान वार्षिक सामान्य सभ समाविष्ट) स्पष्ट व पारदर्शक आयोजित केले आहे.

सभासदांनी कृपया सीडीएसएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वा त्यांचे लॉगीन आयडी वा पासवर्ड प्राप्त करून वार्षिक अहवाल पाहावा. सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान युजर मॅन्युअल वरील डाउनलोड सेक्शन अंतर्गत सदर evoting@nsdl.co.in वर १८००-२२२-९९० वर संपर्क साधावा.

कंपनी कायदा, २०१३ यांच्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर टान्सफर बुक्स शनिवार दि. २१ सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल.

> मंडळाच्या आदेशान्वरे एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेडकरिता सही/-एच. आर. जैन

दिनांक: ०२.०९.२०२४ संपूर्ण वेळ संचालक ठिकाण : मुंबई

THE UNITED PROVINCES SUGAR COMPANY LIMITED

CIN - U40100MH1924PLC367564

Regd. Office: 401/405, Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai 400 020

NOTICE OF THE 101st ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE ETC.

be used for casting vote;

Place: Mumbai

Date: 2nd September, 2024

- the 101st Annual General Meeting of the Company ("101st AGM") will be convened on Monday 30th September, 2024 at 2.30 p.m. (IST) at Registered Office of the Company at 401/405, Jolly Bhavan No. 1, 10 New Marine Lines, Mumbai - 400 020 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101st AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with applicable General Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s")
- 2. in terms of MCA Circular/s and the Notice of the 101st AGM and the Annual Report for the vear 2023-2024 including the Audited Financial Statements for the year ended 31 March 2024 ("Annual Report") has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants(s). The requirements of sending physical copy of the Notice of the 101st AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular/s
- . Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cu off date of Monday, 23rd September, 2024 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101st AGM through electronic voting system ("remote e-Voting") of National Securities Depository Limited ("NSDL"). All the members are informed that
- (i) the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 101st AGM, will be transacted through voting by electronic means;
- (ii) the remote e-Voting shall commence on Friday, 27th September, 2024 at 9.00 A.M IST; the remote e-Voting shall end on Sunday, 29th September, 2024 at 5.00 P.M. IST; (iii) the cut off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or
- through the e-Voting system at the 101st AGM, is 23rd September 2024. (iv) any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the 101st AGM by email and holding shares as on the cut off date i.e. Monday, 23' September, 2024, may obtain the login ID and password by sending a request a

evoting@nsdl.co.in or mumbai@upscl.in. However, if a person is already

registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password can

- (v) Members may note that a) the remote e-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 101st AGM may participate in the 101st AGM but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 101st AGM; c) the Members participating in the 101st AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the 101" AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 101st AGM and e-Voting
- (vi) the Notice of the 101st AGM and the Annual Report are available on the website of the Company at www.upscl.in. The Notice of the 101st AGM is also available on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com; and
- (vii) in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-225-533 or send a request at evoting@nsdl.com. Members may also write to the email address of the Company mumbai@upscl.in. Members holding shares in physical form, whose email addresses are not registered with the Company, may registe their email address by sending, scanned copy of a signed request letter mentioning name, folio number and complete address, self attested scanned copy of the PAN Card; and self attested scanned copy of any document (such as AADHAR Card Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company, by email to mumbai@upscl.in. Members holding shares in demat form can update their email address with their Depositor
- (viii) the Register of Members and the Share Transfer books of the Company will rema closed from Monday, 23rd September 2024 to Monday, 30th September 2024 (both days inclusive) for annual closing.

For The United Provinces Sugar Company Limited Arvind K. Kanoria

Managing Director

YASH° यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेड

70 /ए, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल इस्टेट, गणेश नगर जवळ, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई 400 067 भारत

(यापूर्वीची ओळख यश ऑप्टिक्स अँड लेन्स प्रायव्हेट लिमिटेड सीआय एन : L36101MH2010PLC205889

दूरध्वनी क्रमांक 091 86550 69009 / 91373 74566 ई-मेल <u>yoalpl@gmail.com</u> संकेत स्थळ: www.yashopticsandlens.com

चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इ मतदान माहिती

समभाग धारकांना याद्वारे कळविण्यात येते की **यश ऑप्टिक्स अँड लेन्स लिमिटेड** यांच्या सभासदांची **चौदावी वार्षिक सर्वसाधारण** सभा (एजीएम) सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता कंपनीची नोंदणीकृत कार्यालय पहिला मजला युनिट 70ए, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेट, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई शहर, महाराष्ट्र, भारत 400०६७ येथे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप जी समभागधारकांना पाठविण्यात येणार आहे त्याच्यानुसा घेण्यात येणार आहे

कंपनी कायदा 2013 चे कलम 108 च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्या सह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम 2014 चा नियम 20 आणि त्यात करण्यात आलेल्या सुधारणा तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) अधिनियम 2015 चा नियम 44 आणि त्याचबरोबर करण्यात आलेल्या सुधारणा यांच्यानुसार कंपनी आपल्या सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत कामकाजासाठी येणाऱ्या विषयावर इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची संकेतस्थळ www.yashopticsandlens.com । आणि स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ https://www.nseindia.com येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ई मेल तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करण्याची प्रक्रिया

असे समभाग धारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपला ई मेल तपशील आपल्या डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत किंवा अद्यावत केलेला नाही त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला ई मेल तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत /अद्ययावत करून घ्यावा.

ड मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रकियेचा तपशील

. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमुद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयावर सभासदांना दुरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदा ु करण्याची सुविधा देखील सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दूरस्थ इ मतदानासाठी आवश्यक असणारे लॉग इनक्रेडेन्शियर समभागधारकांना ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहेत. इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने बिग शेअस् सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची सेवा घेतली आहे. दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात येणार आहे आणि ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.yashopticsandlens.com येथे आणि बिग शेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ https://ivote.bigshareonline.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दूरस्थ ई मतदान कालावधीला शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे आणि ही प्रक्रिया 29 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता संपुष्टात येणार आहे. या कालावधीत सभासद इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकतील. त्यानंतर ई मतदान प्रारूप दूरस्थ इ मतदानासाठी बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून बंद करण्यात

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 ते **सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024** (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी कंपनीच्या सभासदांची नोंद घेण्याच्या निमित्ताने बंद राहतील

तसेच पात्र सभासदांची नावे निश्चित करण्यासाठी आणि इ मतदानासाठी पात्र असलेल्या सभासदांचे नाव निश्चित करण्यासाठी रेकॉड तारीख म्हणन सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 निर्धारित करण्यात आली आहे

> यश ऑप्टीकस अँड लेन्स लिमिटेड यांच्याकरिता स्वाक्षरी / श्री तरुण मनहरलाल दोषी

दिनांक : ०4/ ०9/ 2024

स्थळ : मंबई

व्यवस्थापकीय संचालक डी आय एन : 03067691

संजीवनी पेरेंटरल लिमिटेड सी आय एन : L24300MH1994PLC0 81752

नोंदणीकृत कार्यालय: 205, पी एन कोठारी इंडस्ट्रियल इस्टेट, एलबीएस मार्ग, भांडप पश्चिम, मुंबई 400 078 दुरध्वनी क्रमांक : 022 2081 2600 ई - मेल आयडी : info@sanjivani.co.in

30 वि वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बुक क्लोजर यांची सूचना याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनीची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ

कॉन्फरिन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यता प्राप्त दकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांक 6 ऑक्टोबर 2024 च्या अनुसार घेण्यात येत आहे आणि 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक अहवाल हा या सूचनेचा भाग आहे आणि जी सूचना सभासदांना पाठविण्यात आली आहे वार्षिक सर्वसाधारण सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक अहवाल, अशा सर्व सभासदांना

- पाठविण्यात आला आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत आणि हा तपशील कंपनीचे संकेतस्थळ www.sanjivani.co.in येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपात कटऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी उपलब्ध आहेत असे सभासद 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद करण्यात आलेल्या सामान्य तसेच विशेष प्रस्तावावर लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन मतदान करू शकतील. (दूरस्थ इ मतदान). सर्व सभासदांना कळविण्यात येते की
- वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सामान्य प्रस्तावावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कामकाज घेण्यात येणार आहे.
- 2 दरस्थ ई मतदान कालावधीला शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे
- दूरस्थ ई मतदान कालावधी सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता संपुष्टात येणार आहे.
- 4 इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 निर्धारित करण्यात आली आहे.
- अशी व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग उपलब्ध असतील तर अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेली लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया अनुसरू शकते.
- सभासदांनी नोंद घ्यावी की ए) वरील प्रमाणे नमद करण्यात आलेली तारीख आणि वेळ उलटन गेल्यानंतर दरस्थ इ मतदान प्रारूप लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडन मतदानासाठी बंद करण्यात येणार आहे आणि एखाद्या सभासदाने एकदा एखाद्या विषयावर मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करण्यास अनुमती दिली जाणार नाही ; बी) ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही आणि सी) अशा व्यक्ती ज्यांचे नाव डिपॉझिटरी यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकत असेल त्याच व्यक्ती दरस्थ ई मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.
- वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.sanjivani.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि ती लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेत स्थळ https://linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर सभासद हेल्प सेक्शन मध्ये इन्स्टा वोट लिंकिंग टाइम येथे उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन तसेच ई मतदान मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा ई-मेलच्या माध्यमातून <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे किंवा श्री रविकुमार बोगम, कंपनी सेक्रेटरी यांच्याकडे त्यांचा विहित करण्यात आलेला ई मेल आयडी <u>info@sanjivani.co.in</u> येथे संपर्क साधू शकतात जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या मतदान पद्धतीच्या संदर्भातील शंकांचे निरसन करतील.
- कंपनीच्या इक्विटी समभागाच्या संदर्भात कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका **मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते** मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशाच्या अनुसार संजीवनी पेरेंटरल लिमिटेड यांच्याकरिता

दिनांक : 2 सप्टेंबर 2024 स्थळ : मुंबई

स्वाक्षरी /-रविकुमार बोगम

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

सरस्वती कमर्शिअल (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : L51909MH1983PLC166605 नोंदणीकृत कार्यालय : २०९/२९०, आर्केडिया बिल्डींग, २ रा मजला, १९५, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

दर ०२२-४०१९८६००. फॅक्स : ४०१९८६५० ईमेल आयडी : saraswati.investor@gcvl.in वेबसाइट : www.saraswaticommercial.com

व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी) वा अन्य ऑडिओ व्हिडीओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित ४१ वी (एकेचाळीसवी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती व ई-मतदान माहिती सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची एकेचाळीसवी (४१) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग /अन्य ऑडिओ

व्हिज्युअल मीन्स मार्फत गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२० रोजी दु. २.३० वा. एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात

कोव्हिड-१९ महामारीच्या कारणास्तव सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सक्युंलर) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व

२०/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे व सर्क्युलर क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० अनुपालन व अन्य लागू तरतूद यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय , भारत सरकारी (एमसीए सर्क्युलर्स) द्वारे जारी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची अनिवार्यता) अनुसार सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत प्रदानित एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. वित्तीय वर्ष अखोर सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक प्रत ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत रिनॉकिंगकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत आयोजित

कंपनी वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता मंगळवार दि. ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी सर्व सभासद यांना कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रस (डीपीज)/रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्द्रस (आरटीए) यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सदर एमसीए सर्क्युलर्स व सेबी विनियमन यांच्यासह पाठविण्यात येईल.

जर सभासदांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कृपया कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट, टीएसआर दरशॉ कन्सलटन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ येथे लेखी स्वरूपात प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स संघात ४१ वी एजीएम व वार्षिक अहवाल सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, ४१ वी एजीएम व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता सूचनेची प्रत कंपनीची वेबसाइट <u>www.</u> saraswaticommercial.com व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> अनुक्रमे वर उपलब्ध आहे तसेच नॅशनल

एजीएमकरिता बुक क्लोजर : सुचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ व अन्य लागू तरतूद अंतर्गत सभासदांचे रजिस्टुर व कंपनीचे शेअर्स ट्रान्सफर बुक्स गुरुवार, दि. १९ सप्टेंबर, २०२४ ते गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या हेतुकरिता दोन्ही दिवस समाविष्ट दरम्यान बंदर राहील.

र्डलेक्टॉनिक मोड मार्फत मतदान (ई-मतदान) : कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन ॲक्टच्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी अंतर्गत सेबी सुची विनियमन यांच्या विनियमन ४४ अंतर्गत वेळोवेळी सधारित कंपनीने सर्व त्यांच्या सभासदांना प्रदानित एनएसडीएल मार्फत प्रदानित परोक्ष ई-मतदान सर्व्हिसेस प्रदाते यांच्या मार्फत ईलेक्टॉनिकली पार पाडावे

त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत करावे.

दिनांक ३ सप्टेंबर, २०२४

कंपनीचे सभासद जे प्रत्यक्ष वा डिमट्रेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक आहेत ते निर्धारित तारीखा अनुसार गुरुवार, दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी परोक्ष ई-मतदान मार्फत त्यांचे मतदान पार पाड शकतात.

सर्व सभासदांना सचित करण्यात येते की.

ए) ४१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये पार पद्धलेल्या सर्व व्यवसायांवर परोक्ष ई-मतदान मार्फत व्यवहार करण्यात येतील. बी) परोक्ष ई-मतदानाची सुरुवात रविवार, दि. २२ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. होईल

सी. परेक्ष ई-मतदान बधवार, दि. २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं, ५,०० वा. संपेल

डी. परोक्ष ई-मतदान बुधवार, दि. २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत करण्यात येड्रल.

ई. मतदानाकरिता सुविधा एजीएमच्या ठिकाणी उपस्थित सभासदांकरिता ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत उपलब्ध असेल एफ. सभासद एजीएममध्ये सहभागी होऊशकतात व त्यानंतर एजीएममध्ये मतदान करण्याकरिता हक्क बजाबू शकतात व परोक्ष ई-मतदानाद्वारे एजीएममध्ये पुन्हा मतदान करू

शकत नाहीत.

जी. एखाद्या व्यक्तींचे नाव सभासदांच्या रजिस्ट्रमध्ये उपलब्ध आहे वा लाभार्थी मालक यांच्या रजिस्ट्रमध्ये आहे त्यांना निर्धारित तारीख गुरुवार, दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी मेन्टेन्ड करावे व एजीएमच्या ईलेक्ट्रॉनिक मतदाना मार्फत मतदान वा परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध केली आहे.

एच. कोणाही व्यक्तीस कंपनीचे शेअर्स संपदान केले आहे व कंपनीचे सभासद आहे त्यांना सूचनेची पाठवणी व शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख अनुसार गुरुवार दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी सूचना पाठनिण्यात येईल व ईमेल करून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. त्यामुळे, जर सभासद एनएसडीएल सह आधीच

नोंदणीकृत आहेत तर त्यांनी परोक्ष ई-मतदानाकरिता वापरात असलेले विद्यमान युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावे आय. परोक्ष ई-मतदान व मतदानाची विस्तृत प्रक्रिया निर्धारित तारीख अनुसार गुरुवार, दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी अनुसार <u>www.evoting.nsdl.com</u> अंतर्गत दोल फ्री क्रमांक एजीएमच्या दरम्यान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील, प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित

सभासदांनी एखादा सभासद जर दहा दक्के शेअर्स धारक असेल तर कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या प्रॉक्सी म्हणून ४१ व्या एजीएम च्या सिंगल व्यक्तीस नियुक्त करण्याचा अधिकार आहे व सदर व्यक्ती कोणाही व्यक्ती वा भागधारक यांचकरिता प्रॉक्सी म्हणून ४१ वी एजीएम कार्य करू शकत नाही.

निशांत जावासा (सभासदत्व क्र. एफ६५५७) प्रोप्रायटर मे. निशांत जावासा व असोसिएट्स यांना प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव म्हणून ई-मतदान (दोन्ही परोक्ष ई-मतदान व ई-

मतदान एजीएम) स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी म्हणून नियुक्त केले आहे. ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौंकशीकरिता सभासदांनी FAQs पाहावे वा भागधारक व ई-मतदान युजर मॅन्युअल पाहावे व भागधारक यांचे डाउनलोड सेक्शन <u>www.evoting.nsdl.com</u> अंतर्गत टोल फ्री क्रमांक ०२२-४८८६७००० पर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी तसेच परोक्ष ई-मतदानाच्या सुविधेसह कोणत्याही चौंकशीकरिता कु. रिपा बागा, एनएसडीएल, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ वर संपर्क साधावा वा ईमेल evoting@nsdl.co.in करावा.

सरस्वती कमर्शिअल (इंडिया) लिमिटेडकरिता

अवनी सांघवी

सभासदत्व क्र. ए२९१०८

ठिकाण : मुंबई

दाणे क्षेत्रिय कार्यालय : बी-३७, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प) ४०० ६०४. **मुख्य कार्यालय :** लोकमंगल, १५०१ शिवाजीनगर, पुणे ५. दूर. ०२२-२५८२९४०६, २५८२३०४०फॅक्स : ०२२-२५८२९७३१ ईमेल: dzmthane@mahabank.co.ir

क्स३३/ठाणे/सरफैसी/१३(४)/२०२४-२५ ताबा सूचना (परिशिष्ट ४) (नियम ८(१) अंतर्गत)

ज्याअर्थी अधोहस्ताक्षरित **बँक ऑफ महाराष्टचे** प्राधिकत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचित कलम १३ च्या उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्रीम. शिवानी ज्ञानेश्वर संबारे (अर्जदार व गहाणवटदार) श्री. ज्ञानेश्वर सिताराम संबारे (अर्जदार व हमीदार) यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम रु. १५५२८१०.८४/-(रु. पंधरा लाखा बावन्न हजार आठशे दहा व चौंऱ्याऐंशी पैसे मात्र) अधिक अलागू व्याज दि. ३०.११.२०२३ अनुसार ८.६० अधिक प्रभार, मुल्य, खर्च या रकमेचे प्रदान सदर सुचनेच्य तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता जारी केली होती. कर्जदार योंनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम

जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहेवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. **३१ ऑगस्ट, २०२४** रोजी ताबा घेतला आहे

विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल.

मालमत्तेचे विवरण फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, बिल्डींग टाईप डी विंग, ए, प्लॉट क्र. ३, दिनकरवाडी रेसिडन्सी,

विक्रमगड, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर ४०१ ६०५. सीमा उत्तरेस : प्लॉट क्र. १ बिल्डींग

टाईप बी, पूर्वेस : प्लॉट क्र. २ बिल्डींग टाईप सी, पश्चिमेस : फ्लॅट क्र. २०३, दक्षिणेस : अंतर्गत

शिड्या व फ्लॅट क्र. २०१. ठिकाण : ठाणे

दिनांक: ३१.०८.२०२४

प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स

दिवस समाविष्ट्) दरम्यान बंद राहिल.

विकाण :मुंबई

सही/ महाव्यवस्थापक - एआरसी, ठाणे क्षेत्र

बँक ऑफ महाराष्ट्रकरित

सोवरेन डायमंडस लिमिटेड सीआयएन : L36912MH1974PLC017505 नोंदणीकृत कार्यालय: सोवरेन हाउस, ११-ए, महाल इंडस्ट्यिल इस्टेट, महाकाली केव्ज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. ईमेल : accounts@sovereignjewellery.in दूर. क्र. ०२२-४९७९ ५४९१

कंपनीची पन्नासवी (५०) वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० वा व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित करत आहे व सभेच्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित करण्यात येत आहे.

कॉपंरिट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) व त्यांचे सर्क्युलर दि. २५ डिसेबर, २०२३ सह एमसीए व ०५ मे, २०२० अनुसा एमसीए सक्युंलर्स दि. ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) व सेबी सर्क्युंलर दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व ५ जानेवारी, २०२३ (सेबी सर्क्युंलर म्हणून संदर्भित) एजीएमच्या ठिकाणी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेच्या समक्ष ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित करण्यात आल आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदीसह अनुपालन व एमसीए सर्क्युलरसहवाचन कंपनीची एजीएम व्हीसी, ओएव्हीएम मार्फत आयोजित केली आहे.

वित्तीय वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सभासदांना कंपनी/डिपॉझिटरीजस

नोंदणीकत ईमेल आयडीवर ईलेक्टॉनिक स्वरूपात मंगळवार, दि. ३ सप्टेंबर, २०२४ रोजी मे. सेंट्रल डिपॉझिट्री सर्व्हिसेस् (इंडिया) लिमिटेड यांची सभा५० वी एजीएम पाठविण्यात येईल. भासदानी कृपया नोंद घ्यावी की, ५० वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष अखोर ३१ मार्च, २०२४ करित वेबसाइट https://www.sovereigndiamondsltd.com/ files/ugd/587402 a3e49ece296342dc8aaff6680118d2af.pdf व बीएसई लिमिटेड वेबसाइट www.bseindia

com वर उपलब्ध आहे प्तभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत केवळ उपस्थित राहू शकतात. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित व्हीसी, . ऑफ्डीएम मार्फत ५० व्या एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता सूचना. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या तिनॉकिंगच्या हेतुकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमध्ये सभासदांनी उपस्थित राहावे.

कंपनीने परोक्ष ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) सर्व त्यांचे सभासद यांना प्रदानित केले आहे व शेअर्स निर्धारित तारीख अनुसार गुरुवार, दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये सर्व दरावांवर मतदान करण्याकरिता आयोजित करत आहेत. परोक्ष ई-मतदान कालावधी सोमवार दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे व बुधवार, दि. २५ सप्टेंबर, २०२४ रोजी साथं. ५.०० वा. संपेल. याव्यतिरिक्त, शेअर्स धारक यांना निर्धारित अंतिम तारीखा रोजी एजीएममधील सूचनेमध्ये नमूद प्रक्रियेनुसार परोक्षा ई-मतदान एनएसडीएल वर त्यांचे विद्यमान युजर आयडी व पासवर्ड यांचा ग्रापर करून पाठवावे. सदर सभासद विनंती पाठवून त्यांचा लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतात वित्तीय वर्ष २०२३-२४ चे वार्षिक अहवाल यांसह एजीएमच्या सूचनेमध्ये प्रत्यक्ष प्रत पाठवणे आवश्यक आहे व सभास

जर कोणतेही सभासद कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्यासह ईमेल आयडी नोंदणीकृत नसल्यास त्यांनी खालील तपशीव र. एजीएम, वार्षिक अहवाल यांची सूचना स्विकृत करण्याकरिता तुमचे ईमेल नोंदणीकृत करावे व दि. ३१ मार्च, २०२ रोजी अखोर ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेशिअल प्राप्त करावे.

सदर एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर सहवाचन कॅलेंडर वर्ष करिता त्यांचे नोंदणीकृत ईमेल आयडी नोंदणीकृत करावे.

कंपनीस agehani66@gmail.com वर संपर्क साधावा व फोलिओ क्र. ागधारक यांचे नाव, स्कॅन्ड प्रत सदर शेअर प्रमाणपत्र (पुढील व मागील), पॅन/आध प्रारक सभासद ची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत पडताळणी व ईमेल आयडी नोंदणीकरणाकरिता तुमचे डीपी यांच्याद्वारे प्रक्रिया अनुसार तुमचे डिमॅट खात्यामध्ये तुमचे डिपॉझिट डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक सभासद र्टिपिंट्स (डीपी) यांकरिता संपर्क साधावा बुक क्लोजरची सूचना :

कुँपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या तरतूदीअंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येते की, सभासदांचे निबंधक व कंपनीचे

शेअर ट्रान्सफर बुक्स एजीएमच्या हेतुकरिता शुक्रवार, दि. २० सप्टेंबर, २०२४ ते गुरुवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ (दोन्ह सोवरेन डायमंड्स लिमिटेड करित

सही/ अजय गेहानी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०००६२९८९

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२४ बीईडब्ल्यू इंजिनिअरिंग लिमिटेड

BEW (सीआयएन : एल ७४१२० एम एच २०११ पीएलसी २१६०९६) **नोंदणीकृत कार्यालय:** एफ इ - १०, एम आय डी सी इंडस्ट्रिअल एरिया, फेज २, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, ४२१ २०४; **दूरध्वनी क्रमांक :** + ९१ - ०२५१ - २८७३३३५ इ मेल : cs@bewltd.com; संकेतस्थळ : https://www.bewltd.com

बीएडब्ल्यू इंजिनिअरिंग लिमिटेड यांची १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ इ मतदान माहिती

याद्वारे सचित करण्यात येते की बीईडब्ल्यू इंजिनिअरिंग लिमिटेड **(कंपनी)** यांच्या सभासदांची **१३ वी (तेरावी)** वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचे नोंदणीकत कार्यालय एफ इ - १०, एम आय डी सी इंडस्ट्रिअल एरिया, फेज २, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, ४२१ २०४ येथे दुपारी ३.३० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा ओएव्हीए माध्यमातून कंपनी कायदा २०१३ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४ २०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२० परिपत्रक कमांक १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२० परिपत्रक कमांक २०/ २०२० दिनांकीत ५ मे २०२०, ०२/ २०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक २१/ २०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ आणि ०२/ २०२२ दिनांकीत ५ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक १०/ २०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२, तसेच परिपत्रक क्रमांक ०९/ २०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत. त्यांच्या अनसार आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ /सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर / पी / २०२१/ ११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ ′ डीडीएचएस /पी/ सीआयआर / २०२२/ ००६३ दिनांकीत १३ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ ′ सीएफडी / पीओडी -२/ पी / सीआयआर / २०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३, परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / पीओडी -२/ पी / सीआयआर / २०२३/१६७ दिनांकीत ०७ ऑक्टोबर २०२३ अनक्रमे जी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार (सर्वांचा एकत्रित

- उल्लेख यापुढे "परिपत्रके" असा करण्यात येणार आहे) सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवा घेण्यात येणार आहे. परिपत्रकाच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रति तसेच २०२३- २४ करिताचा वर्षिक अहवाल अंशा सर्व सभासदांना निर्गमित करण्यात आला आहे ज्या सभासदांचे इ मेल तपशील डिपॉझिटर्र पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ही प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ https://www.bewltd.com येथे तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येतेच उपलब्ध आहेत, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया **सोमवार दिनांक ०२ सप्टेंबर २०२४**
- ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख म्हणजेच **मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी** उपलब्ध आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या सर्व त्या विषयांवर बिगशेअर यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्यासाठी पात्र असतील (दूरस्थ इ मतदान). कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अनुसार ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी ओएव्हीएम यांच्या माध्यमातन सहभागी होणाऱ्या सदस्यांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गहीत धरण्यात येईल.
- सर्व समभागधारकांना कळविण्यात येते की

५) सभासदांनी कपया नोंद घ्यावी की

- १) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ इ मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात २) दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्य दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याची कट ऑफ तारीख
- मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ राहील. दरस्थ इ मतदान प्रक्रियेला शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९, ०० वाजत (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि हे प्रक्रिया सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार) संपुष्टात येईल

४) अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

- कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती ivote.bigshareonline.com येथे विनंती पाठवून किंवा आमच्याशी १८०० २२ ५४ २२ येथे संपर्क साधून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते
- ए) सभासदाने एकदा एखाद्या विषयावर मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करता येणार नाही. बी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि असे सभासद जे वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसीच्या माध्यमातून उपस्थित आहेत आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद केलेल्या विषयांवर सभेच्या पूर्वी दुरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील सी) सभासद ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या
- सचनेत नमद केलेल्या विषयांवर मतदान केलेले आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी इ मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही, अशा सभासदांसाठी इ मतदान प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचने
- दरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभासद खालील प्रमाणे नमद . केलेल्या व्यक्तींशी संपर्क साध शकतात.

समभागधारक / गुंतवणूकदार यांना आभासी पद्धतीने होणाऱ्या बैठकीच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर

आपण https://ivote.bigshareonline.com येथे डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या फ्रिक्वेंटली

श्री सुजित हालदार बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

विस्ताराने देण्यात आला आहे.

आस्बड क्वेश्चन्सचा संदर्भ घेऊ शकता.

केव्ह्ज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०० ०९३ महाराष्ट्र, . दूरध्वनी क्रमांक : ०२२- ६२६३८२९५ इ मेल आयडी: ivote.bigshareonline.com बीईडब्ल्यू इंजिनिअरिंग लिमिटेड यांच्या करिता

स्थळ : डोंबिवली (पूर्व) ठाणे, महाराष्ट्र

दिनांक : सोमवार ०२ सप्टेंबर २०२४

कार्यालय क्रमांक एस ६- २, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा कॉम्प्लेक्स जवळ, महाकार्ल

(श्रीमती भावना द्वारकादास ककरेजा